

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

दूरध्वनी क्रमांक. :
०२०-२५६२१२२८
२५६२१२२९



नियोजन व विकास विभाग,
गणेशखिंड, पुणे-४११००७.

ई-मेल: pldvp@unipune.ac.in

संदर्भ क्र.: साफुपुवि/निववि/४७

दिनांक : १८/०२/२०२६

प्रति,
मा. विभागप्रमुख
विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग,
प्रस्तुत विद्यापीठ

विषय : शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत 'राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा/परिसंवाद आयोजन अर्थसहाय्य योजना' (योजना क्र. ०४२५२६) या उपक्रमाअंतर्गत द्वितीय टप्प्यामध्ये अर्थसहाय्य मंजुरीबाबत.


संदर्भ : या विभागाचे पत्र क्र. साफुपुवि/निववि/३४, दि. ०२/०२/२०२६

महोदय/महोदया,

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत 'राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा/परिसंवाद आयोजन अर्थसहाय्य योजना' (योजना क्र. ०४२५२६) या उपक्रमाअंतर्गत अर्थसहाय्यासाठी ऑनलाईन पध्दतीने विहित मुदतीत सादर केलेल्या प्रस्तावांपैकी सादर योजनेच्या नियमावलीस अनुसरून छाननीअंती पात्र ठरलेल्या सोबत जोडलेल्या यादीतील संबंधित संलग्नित महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्था यांना योजनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे विहित नियम व अटीची पूर्तता करण्याच्या अधिन राहून सादर कार्यशाळेच्या आयोजनासाठी अर्थसहाय्य मंजूर करण्यात येत आहे.

यादीतील शैक्षणिक विभाग यांनी 'राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा/परिसंवाद आयोजन अर्थसहाय्य योजना' (योजना क्र. ०४२५२६) हा उपक्रम सोबत जोडलेल्या नियमावलीमध्ये नमूद केल्याप्रमाणे आयोजन दिनांक १८ मार्च, २०२६ पुर्वी करून त्याची देयके सर्व मुळ कागदपत्रांसहित या विभागास सादर करावी.

आपली विश्वासू,


डॉ. वैशाली साकोरे
उपकुलसचिव
(अतिरिक्त कार्यभार)

सोबत :

- १) योजना क्र. ०४२५२६ कार्यशाळा आयोजन आराखडा व नियमावली (पान क्र. १ ते ६)
- २) राज्य पातळीवरील कार्यशाळा/परिसंवाद आयोजन अर्थसहाय्य मंजूरीची यादी (पान क्र. १ ते १)
- ३) वित्त व लेखा विभागाची तपासणी सुची, Statement of Expenditure, Utilisation Certificate आणि महाविद्यालयाच्या लेटरहेडवरील प्रमाणपत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार कार्यक्रम

योजना क्रमांक : ०४२५२६

योजनेचे नाव : राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा/परिसंवाद आयोजन अर्थसहाय्य योजना

प्रस्तावना :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा/परिसंवाद आयोजनासाठी विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य देण्याचे प्रस्तावित आहे.

विद्यापीठाने निश्चित केलेल्या विषयांवर कार्यशाळा/परिसंवादाचे आयोजन करण्यात यावे.

कार्यशाळा/परिसंवाद आयोजनासाठी रूपरेषा :

१) विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांना राज्य किंवा राष्ट्रीय कार्यशाळेसाठी प्रस्ताव सादर करता येईल.

२) सदर कार्यशाळा/परिसंवादाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात यावी.

विद्यापीठ गीत खालील लिंकवर उपलब्ध आहे.

www.unipune.ac.in—Home page—Planning and Development—Circular For Colleges

३) विषयतज्ञ/साधनव्यक्ती यांना पुस्तक/वृक्षाचे रोप देऊन स्वागत करण्यात यावे. (हार/पुष्पगुच्छ यांचा वापर करण्यात येऊ नये.)

४) व्यासपीठावरील बॅनरवर 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत' असा उल्लेख असणे आवश्यक आहे.

५) राज्यस्तरीय कार्यशाळा यासाठी उपस्थित राहणाऱ्या साधनव्यक्तीस प्रत्येकी एका व्याख्यानाचे रू.२०००/- (रु. दोन हजार फक्त) इतके मानधन देय राहिल. व राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेसाठी उपस्थित राहणाऱ्या साधनव्यक्तीस प्रत्येकी एका व्याख्यानाचे रू.३०००/- (रु. तीन हजार फक्त) इतके मानधन देय राहिल. (एकाच साधन व्यक्तीला दोन व्याख्यानापेक्षा जास्त मानधन देण्यात येऊ नये.) उपरोक्त कार्यशाळा यासाठी उपस्थित राहणाऱ्या साधन व्यक्तींचा मानधन व प्रवासखर्च विद्यापीठ नियमानुसार देय राहिल.

६) विद्यापीठाकडून खालीलप्रमाणे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येईल.

पान क्र. १/६



| अ. क्र | स्तर | कालावधी | कमीत कमी सहभागी व्यक्तींची संख्या | पैकी कार्यक्षेत्रा सहभागी संख्या | विद्यापीठ बाहेरील व्यक्तींची संख्या | पैकी कार्यक्षेत्रातील सहभागी शिक्षकांची संख्या | अधिकतम अर्थसहाय्य रक्कम रुपये |
|--------|-------------|---------|-----------------------------------|---|--|---|-------------------------------|
| १ | राज्यस्तरीय | १ दिवस | ५० | विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील सहभागी व्यक्ती किमान २५ | विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सहभागी व्यक्ती किमान २५ | विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सहभागी शिक्षक किमान २५ | रु. ६०,०००/- |
| २ | राष्ट्रीय | २ दिवस | ५० | राज्याबाहेरील सहभागी व्यक्ती व विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील सहभागी व्यक्ती किमान १० | राज्याबाहेरील सहभागी व्यक्ती किमान १० | विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सहभागी शिक्षक किमान २५ | रु. १,२५,०००/- |

७) सदर कार्यशाळा/परिसंवादासाठी (सेमिनार) विद्यापीठाने निश्चित केलेले विषय खालीलप्रमाणे आहेत.

- १) विकसित भारत २०४७ मध्ये महाविद्यालयांचे योगदान
- २) विद्यार्थ्यांची जडणघडण आणि आत्मनिर्भर भारत
- ३) सायबर सिक्युरिटी आणि सायबर हायजिन
- ४) कर्टींग एज रिसर्च अँड इनोव्हेशन
- ५) ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी
- ६) उच्च शिक्षण व शाश्वत विकास
- ७) कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंग
- ८) उच्च शिक्षणामध्ये महिलांचा सहभाग
- ९) डिजिटल वेलनेस
- १०) इमोशनल इंटिलेजन्स




सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार कार्यक्रम

योजना क्रमांक : ०४२५२६

योजनेचे नाव : राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा/परिसंवाद आयोजन अर्थसहाय्य
योजना नियमावली

- १) विद्यापीठाने अर्थसहाय्य मंजूरीची यादी जाहीर केलेल्या दिनांकानंतर विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागामध्ये सदर कार्यशाळा/चर्चासत्र/परिषदांचे आयोजन करण्यात यावे.
- २) शैक्षणिक/औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती जर कार्यशाळेस उपस्थित राहणार असेल तर ती व्यक्ती काम करित असलेल्या संबंधित महाविद्यालय/परिसंस्थेच्या अथवा अस्थापनेच्या ओळखपत्राची दोन्ही बाजूची सुस्पष्ट प्रत संबंधितांनी स्व:स्वाक्षरीने साक्षांकित केलेली असली पाहिजे.
- ३) राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेसाठी उपस्थित राहणाऱ्या साधन व्यक्तीचे मानधन व प्रवास भत्यांचा स्वतंत्र क्लेम फॉर्म जोडण्यात यावा. सदर मानधन व प्रवास भत्याच्या क्लेम फॉर्मवर संबंधित साधन व्यक्तींची आगाऊ स्टॅम्प रिसिटवर व रक्कम क्लेम केल्याच्या ठिकाणी स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.
- ४) राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेसाठी उपस्थित राहणाऱ्या साधन व्यक्तींनी इकॉनॉमी क्लास विमान प्रवासखर्च देय राहिल. इकॉनॉमी क्लास विमानप्रवासाच्या देयकासोबत तिकिट, बोर्डिंग पासची मूळ प्रत व व्हिसा झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे. तसेच निवासस्थानापासून ते विमानतळ ते कार्यस्थळ असा प्रवास टॅक्सीने केला असल्यास त्याची मूळ देयके जोडणे आवश्यक आहे. तरच टॅक्सी प्रवासाची देयके अदा केली जातील. तसेच रेल्वे अथवा बस प्रवासाची देयके सादर करताना मूळ तिकिटे सादर करणे आवश्यक आहे व या देयकावर मा. विभागप्रमुख यांची स्वाक्षरी आवश्यक आहे.
- ५) साधन व्यक्तीस राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्यासाठी स्वतःचे किंवा भाडेतत्वावरील वाहनखर्च विद्यापीठ नियमानुसार देय राहिल. साधन व्यक्तीने स्वतःच्या वाहनाने प्रवास केला असल्यास RCTC ची झेरॉक्स प्रत, टोलची बिले, प्रवास भत्याच्या फॉर्मला जोडून माहिती भरून देणे आवश्यक आहे. अथवा भाडेतत्वावर गाडीने प्रवास केला असल्यास ट्रॅव्हल्स एजन्सीची देयके विद्यापीठ नियमानुसार अदा केली जातील. सदरची देयके टोलबिलासहित जोडणे आवश्यक आहे व या देयकावर मा. विभागप्रमुख यांची स्वाक्षरी आवश्यक आहे.
- ६) कार्यशाळेचा हिशोब सादर करताना Estimate, Quotation, Approval Memo असे लिहिलेली देयके म्हणून जोडली जातात. तसेच साध्या कागदावर दुकानाच्या नावाचा स्टॅम्प असलेली देयके जोडली जातात. ही देयके ग्राह्य धरली जाणार नाहीत. Tax



Invoice/Cash Memo असलेली नियमानुसार व जीएसटी भरलेलीच देयके ग्राह्य धरली जातील. प्रत्येक देयकावर मा. विभागप्रमुख यांची स्वाक्षरी आवश्यक आहे.

- ७) रु. ५,०००/- वरील सर्व देयकांची रेव्हेन्यू स्टॅम्प रिसीट असणे आवश्यक आहे.
- ८) कार्यशाळेचे आयोजन केलेले ६X४ आकाराचे सुस्पष्ट फोटो (फोटोवर दिनांक व वेळ दिसेल असे) जोडावेत. सदर फोटो पैकी एक फोटो स्टेजवरील मान्यवर व बॅनरसह असावा व एक समोरील सहभागी व्यक्तींचा असावा.
- ९) प्रत्येक दिवसाची स्वतंत्र उपस्थिती घेणे अनिवार्य आहे. मूळ उपस्थिती पत्रकावर सहभागी व्यक्तींचे नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर व स्वाक्षरी घेवून सदर यादी अद्यायावत ठेवण्यात यावी.

टीप : विद्यापीठ विभागामधील विद्यार्थ्यांना कार्यशाळा यामध्ये उपस्थित राहता येईल. परंतु सहभागी व्यक्तींच्या यादीमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश अनुदानासाठी अनुज्ञेय राहणार नाही. सहभागी विद्यार्थ्यांची यादी स्वतंत्रपणे जोडणे आवश्यक आहे.

- १०) कार्यशाळा यामध्ये सहभागी व्यक्तींची उपस्थिती पत्रकामध्ये माहिती खालीलप्रमाणे असावी. तसेच त्यासोबत सहभागी व्यक्ती ज्या संस्थेमध्ये कार्यरत असेल तेथील ओळखपत्राची आणि संबंधिताना त्यांच्या आस्थापनेने उक्त कार्यशाळेमध्ये उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त केल्याचा पुरावा/पत्राची छायांकित प्रत यादीसोबत जोडणे आवश्यक आहे.

| अ. क्र. | सहभागी व्यक्तींचे नाव व महाविद्यालये/ परिसंस्थेचा पत्ता | भ्रमणध्वनी क्रमांक | ई-मेल | स्वाक्षरी (दिनांकासह) |
|---------|--|-----------------------|-------|--------------------------|
| | | | | |
| | | | | |

- ११) गुणवत्ता सुधार योजनेच्या मार्गदर्शकतत्वांमध्ये नमूद केल्यानुसार राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या रक्कमेचा विनियोग खालील टक्केवारीनुसार करण्यात यावा.

अ. साधन व्यक्तींचा मानधन व प्रवासखर्च — ४० टक्के

ब. संशोधन पत्रिका/लेख प्रकाशन — १० टक्के

क. परिषदेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य/छायांकित प्रत इ. — २० टक्के

ड. अतिथीखर्च, किरकोळ व आकस्मिक खर्च — ३० टक्के

- १२) उपरोक्त नमूद केलेल्या टक्केवारीनुसार अर्थसहाय्याचा विनियोग त्या त्या अर्थशीर्षासाठी करण्यात यावा. अन्य अर्थशीर्षासाठी खर्च करण्यात येवू नये. (उदा. अ-४० टक्के, ब-१० टक्के, क-२० टक्के, ड-३० टक्के, यामध्ये त्या त्या टक्केवारीपेक्षा जास्त

४/६



खर्च देय होणार नाही किंवा त्या टक्केवारीमधील शिल्लक रक्कम इतरत्र वापरता येणार नाही.) मा. विभागप्रमुख यांना यामध्ये १० टक्के बदल करण्याचे अधिकार असतील

- १३) संबंधीत महाविद्यालये/परिसंस्था/आस्थापनेच्या लेटर हेडवर सदर व्यक्तीस कार्यशाळेस उपस्थित रहाण्यासाठी कार्यमुक्त केल्याचा पुरावा, कार्यशाळेचे हिशोब सादर करताना सहभागी व्यक्तींच्या यादीबरोबर जोडणे बंधनकारक आहे.
- १४) औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सहभागी व्यक्तींच्या ओळखपत्रांवर कंपनीचे नाव, तिथे काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव, फोटो, कंपनीचे ठिकाण, दूरध्वनी क्रमांक, अधिकाऱ्यांची सही व ओळखपत्रधारक व्यक्तीचे पद इत्यादी उल्लेख असणे गरजेचे आहे. अशा सहभागी व्यक्तींना ओळखपत्रासोबत संबंधित अस्थापनेचे पत्र जोडणे अनिवार्य आहे.
- १५) जर कार्यशाळेस औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित रहाणार असतील तर त्यांचे प्रमाण कार्यशाळेस विद्यापीठ क्षेत्रामधील तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील एकूण सहभागी व्यक्तींच्या संख्येच्या प्रमाणात ५० टक्के पेक्षा जास्त असू नये.
- १६) महाराष्ट्राबाहेरील एखादी व्यक्ती जर महाराष्ट्रातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कार्यरत अध्यापक/प्रवेशित विद्यार्थी/ नोंदणीकृत संशोधक निमित्ताने रहात असेल तर अशा व्यक्तीस महाराष्ट्राबाहेरील सहभागी व्यक्ती म्हणून गृहीत धरता येणार नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रामधील संलग्न महाविद्यालये/परिसंस्थेतील कार्यरत अध्यापकांनी जर विद्यापीठ क्षेत्राबाहेरील विद्यापीठात पीएच.डी. संशोधन पदवीसाठी प्रवेश घेतला असेल तर अशा व्यक्तींना विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील अथवा महाराष्ट्राबाहेरील सहभागी व्यक्ती म्हणून गृहीत धरता येणार नाही. विद्यापीठ संलग्न महाविद्यालयाच्या संस्थेचे जर स्वतंत्र खाजगी विद्यापीठ असेल तर अशा खाजगी विद्यापीठातील व्यक्तींना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील सहभागी व्यक्ती म्हणून ग्राह्य धरता येणार नाही.
- १७) आयोजन करण्यात येणाऱ्या कार्यशाळेसाठी साधन व्यक्तींचा व्याख्यानाचा दिवस, वेळ व विषय यांचे वेळापत्रक हिशोबासोबत सादर करणे आवश्यक आहे त्यानुसारच साधन व्यक्तींचे मानधन प्रतिदिवसानुसार देय होईल.
 - राज्यस्तरीय कार्यशाळा यासाठी उपस्थित राहणाऱ्या साधनव्यक्तीस प्रति दीड तासाचे प्रत्येकी एका व्याख्यानाचे प्रत्येकी रु.२०००/- (रु. दोन हजार फक्त) इतके मानधन देय राहिल.
 - राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेसाठी उपस्थित राहणाऱ्या साधनव्यक्तीस प्रति दीड तासाचे प्रत्येकी एका व्याख्यानाचे रु.३०००/- (रु. तीन हजार फक्त) इतके मानधन देय राहिल.(एकाच साधन व्यक्तीला दोन व्याख्यानापेक्षा जास्त मानधन देण्यात येऊ नये.) उपरोक्त कार्यशाळा यासाठी उपस्थित राहणाऱ्या साधन व्यक्तींचा मानधन व प्रवासखर्च विद्यापीठ नियमानुसार देय राहिल.



- १८) कार्यशाळेस उपस्थित साधन व्यक्तींना सहभागी व्यक्ती म्हणून दाखविता येणार नाही. ज्या विषयाची कार्यशाळा आयोजित केली असेल त्या विषयांशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना सहभागी व्यक्ती दाखविता येणार नाही.
- १९) कार्यशाळा आयोजित केल्यानंतर त्याची देयके विद्यापीठास सादर करताना त्यासोबत व्यासपीठ व त्यावरील बॅनर तसेच सभागृहात उपस्थित सहभागी व्यक्ती यांचे स्पष्ट छायाचित्र (फोटोग्राफ) जोडणे आवश्यक आहे.
- २०) कार्यशाळेस उपस्थित सहभागी व्यक्तींच्या दोन दिवस उपस्थित असल्याबाबतची स्वाक्षरी दोन दिवसांच्या स्वतंत्र उपस्थित पत्रकावर घेणे अनिवार्य आहे.
- २१) विषयाशी संबंधित असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील सहभागी व्यक्तींनाच कार्यशाळेमध्ये सहभागी व्यक्ती म्हणून दाखविता येईल.
- २२) राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केल्यानंतर त्याचे कार्यवृत्तांत अहवाल (प्रोसीडींग) छापणे अनिवार्य आहे.
- २३) गुणवत्ता सुधार योजनेतर्गत होणारी सर्व प्रकारची वस्तु व सेवा याची खरेदी GST नोंदणीकृत पुरवठादाराकडूनच करण्यात यावी व या संदर्भात पुरवठादाराचा GSTIN असलेला Tax Invoice विद्यापीठास हिशेबासोबत सादर करावा. अन्य प्रकारची देयके विद्यापीठाकडून स्विकारली जाणार नाहीत.

६/६



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
गुणवत्ता सुधार कार्यक्रम २०२५-२०२६
राज्यस्तरीय (१ दिवस) पातळीवरील कार्यशाळा/परिसंवाद आयोजन अर्थसहाय्य योजना

| Sr. No. | Name & Address Of College/Inst. | Inward No | Seminar Level | Seminar Subject | NAAC/ NBA Status | Principal/ Director Approved/ Not Approved | Sanctioned Amount (Rs.) |
|---------|--|-----------|------------------------|-----------------------------------|------------------|--|-------------------------|
| 1 | (SCW26CI41001) [UELESCI410] Department of Electronic and Instrumentation Science Savitribai Phule Pune University, Ganeshkhind Road, Pune-411007 Pune University | 2 | राज्यस्तरीय (१ दिवस) | सायबर सिक्युरिटी आणि सायबर हायजिन | | -- | 60000 |



College PUN Code: _____ Planning & Dev. List Sr.No. & Date _____
Sanctioned Rs. _____

SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY
QUALITY IMPROVEMENT PROGRAMME
CHECK LIST FOR EQUIPMENT

Name of the College: _____

| Sr. No. | Particulars | Document Attached (YES / NO) |
|---------|--|---------------------------------|
| 1 | NOC from Planning & Development Section | |
| 2 | University Sanction Page Sr. No. (Attested Xerox Copy) | |
| 3 | Statement of Expenditure (Duly signed by CA with UDIN Number) | |
| 4 | Utilization Certificate (Duly signed by CA with UDIN Number) | |
| 5 | Original Bills with cheque details | |
| 6 | Certificate of Principal/Director (Annexure – I) | |
| 7 | Stock Book Register Attested Xerox Copy | |
| 8 | Photos with Signature & Stamp of Principal/Director | |

Name, Signature & Seal of
Principal/Director

| Sr. No. | Name | Contact / Mobile No. | Email ID |
|---------|--------------------|-------------------------|----------|
| 1 | Principal/Director | | |
| 2 | Office Clerk | | |

Name of the College

STATEMENT OF EXPENDITURE

| EXPENDITURE | | | | |
|-------------|--------------------------|----------------------|-----------------|------------|
| Sr. No. | Particulars of Equipment | Name of the Supplier | Bill No. & Date | Amt in Rs. |
| 1 | | | | |
| | | | | |
| | | | | |
| | TOTAL | | | |

Name & Sign. of Co-Ordinator

Name, Signature & Seal of
Principal/Director

UDIN Number...

Chartered Accountant
Sign., Seal & Regn. No.

UTILISATION CERTIFICATE

Certified that the grant of Rs. _____ (Rupees _____
_____) has been sanctioned to _____
_____ by the Savitribai Phule Pune University vide Sanction Page Sr. No.
_____ dated. _____ towards _____

_____ An expenditure of Rs. _____ has been
incurred for the purpose for which it was sanctioned and in accordance with the terms and
conditions as laid down by the University. If as a result of check or audit objection, some
irregularity is noticed at a later stage, action will be taken to refund, adjust or regularize the
objected amount.

Name, Signature & Seal of
Principal/Director

Chartered Accountant
Sign., Seal & Regn. No.

Date:

UDIN: _____

Place:

महाविद्यालय/परिसंस्थेच्या लेटरहेडवर टाईप करणे

प्रमाणपत्र

_____ (महाविद्यालय/परिसंस्थेचे नाव)
महाविद्यालय/परिसंस्थेस उपकरणे खरेदीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियोजन व विकास
विभागाच्या मंजूर यादीतील अ. क्र. _____ दिनांक _____ नुसार रक्कम
रु. _____ अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे.

याद्वारे असे प्रमाणित करण्यात येते की,

१. विद्यापीठाने दिलेल्या अर्थसहाय्यामधून खरेदी करण्यात आलेली सर्व उपकरणे ही महाविद्यालयासाठी/परिसंस्थेसाठी वापरण्यात येतील.
२. विद्यापीठाने दिलेल्या अर्थसहाय्यामधून खरेदी करण्यात आलेली सर्व उपकरणे ही सुस्थितीत असून व्यवस्थितरित्या कार्यान्वित आहेत.
३. विद्यापीठाने दिलेल्या अर्थसहाय्यामधून खरेदी करण्यात आलेल्या सर्व उपकरणांची महाविद्यालय/परिसंस्थेच्या स्टॉकबुक रजिस्टरच्या पान क्र. _____ वर अनुक्रमांक _____ नुसार नोंद केली असून त्याची छायांकित सत्यप्रत सोबत जोडली आहे.
४. सदर उपकरणे खरेदीसाठी इतर कोणत्याही संस्थेकडून / वित्तिय विभागाकडून अर्थसहाय्य घेतलेले नाही.

दिनांक :

ठिकाण :

प्राचार्य/संचालकाची सही व शिक्का